

INDSIL HYDRO POWER AND MANGANESE LIMITED

Regd. Office : "INDSIL HOUSE" 103-107, T.V. Samy Road (West), R.S. Puram, Coimbatore 641 002. Ph. No. 0422-4522922 Fax No. 0422-4522925, Email : secretarial@indsil.com | Web : www.indsil.com CIN-L27101TZ1990PLC002849

STATEMENT OF STANDALONE & CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR QUARTER ENDED 30TH JUNE 2021

(Rs. in lakhs except per share data)

S. No.	Particulars	STANDALONE				CONSOLIDATED			
		Quarter Ended			Year Ended	Quarter Ended			Year Ended
		30.06.2021 Unaudited	31.03.2021 Audited	30.06.2020 Unaudited	31.03.2021 Audited	30.06.2021 Unaudited	31.03.2021 Audited	30.06.2020 Unaudited	31.03.2021 Audited
1	Net Sales	3,698.10	2,739.50	746.38	6,102.73	3,698.10	2,739.50	746.38	6,102.73
2	EBIDTA	780.66	448.37	311.63	1,457.32	780.66	446.70	310.54	1,447.61
3	Profit/(Loss) before Share of Profit/(Loss) of Joint Venture and Tax	203.26	(3,152.92)	(352.18)	(4,096.84)	203.26	(3,154.58)	(353.27)	(4,106.84)
4	Share of Profit/(Loss) of Joint Venture					830.97	1,658.99	(1,088.33)	(922.04)
5	Profit/(Loss) before Tax	203.26	(3,152.92)	(352.18)	(4,096.84)	1,034.24	(1,495.59)	(1,441.60)	(5,028.88)
6	Tax Expenses	44.96	(326.60)	16.36	(352.39)	44.96	(326.60)	16.36	(352.39)
7	Net Profit	158.30	(2,826.32)	(368.54)	(3,744.45)	989.27	(1,168.99)	(1,457.96)	(4,676.49)
8	Earnings per equity share (of Rs.10 Each)								
	a) Basic : (in Rs.)	0.57	(10.17)	(1.33)	(13.47)	3.56	(4.21)	(5.25)	(16.83)
	b) Diluted : (in Rs.)	0.57	(10.17)	(1.33)	(13.47)	3.56	(4.21)	(5.25)	(16.83)

Notes :

1) The above is an extract of the detailed format of Standalone & Consolidated Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Standalone & Consolidated Financial Results are available on the Bombay Stock Exchange website (www.bseindia.com) and on the Company's website (www.indsil.com)

For **INDSIL HYDRO POWER AND MANGANESE LIMITED.**


VINOD NARSIMAN

Managing Director

DIN:00035746

Place : Coimbatore

Date : 12.08.2021



INDSIL HYDRO POWER AND MANGANESE LIMITED

Regd. Office : "INDSIL HOUSE" 103-107, T.V. Samy Road (West), R.S. Puram, Coimbatore 641 002. Ph. No. 0422-4522922 Fax No. 0422-4522925, Email : secretarial@indsil.com | Web : www.indsil.com CIN-L27101TZ1990PLC002849

EXTRACTS OF STATEMENT OF STANDALONE AND CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE 2021

(₹ in Lakhs except per share data)

S. No.	Particulars	STANDALONE				CONSOLIDATED			
		Quarter Ended		Year Ended	Quarter Ended		Year Ended		
		30.06.2021 (Unaudited)	31.03.2021 (Audited)	30.06.2020 (Unaudited)	31.03.2021 (Audited)	30.06.2021 (Unaudited)	31.03.2021 (Audited)	30.06.2020 (Unaudited)	31.03.2021 (Audited)
1	Total Income from Operations(net)	4,476.50	2,836.88	776.65	6,332.83	4,476.50	2,836.87	776.65	6,332.81
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	203.26	(240.80)	(352.18)	(1,184.72)	203.26	(242.46)	(353.27)	(1,194.72)
3	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and /or extraordinary items)	203.26	(3,152.92)	(352.18)	(4,096.84)	203.26	(3,154.58)	(353.27)	(4,106.84)
4	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and / or Extraordinary Items)	158.30	(2,826.32)	(368.54)	(3,744.45)	989.27	(1,168.99)	(1,457.96)	(4,676.49)
5	Total Comprehensive Income for the period(Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income(after tax)	158.30	(2,826.30)	(368.54)	(3,744.19)	989.27	(1,168.97)	(1,457.96)	(4,676.23)
6	Equity Share Capital	2,779.11	2,779.11	2,779.11	2,779.11	2,779.11	2,779.11	2,779.11	2,779.11
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-	10666.29	-	-	-	10351.97
8	Earnings per equity share (of Rs.10 Each)								
	Basic : (in Rs.)	0.57	(10.17)	(1.33)	(13.47)	3.56	(4.21)	(5.25)	(16.83)
	Diluted : (in Rs.)	0.57	(10.17)	(1.33)	(13.47)	3.56	(4.21)	(5.25)	(16.83)

Notes :

1) The above is an extract of the detailed format of the Unaudited Financial Results for the Quarter ended 30th June, 2021 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Financial Results are available on the Bombay Stock Exchange website(www.bseindia.com) and on the Company's website (www.indsil.com)

2) The above financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meeting(s) held on 12th August, 2021 and Limited Review of the same is carried out by the Statutory Auditors of the Company.

3) The results have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies to the extent applicable.

4) The figures for the previous periods have been re-grouped /re-arranged wherever necessary to make them comparable with those of current period.

For **INDSIL HYDRO POWER AND MANGANESE LIMITED.**

VINOD NARSIMAN

Managing Director

DIN:00035746

Place : Coimbatore

Date : 12.08.2021

<div><div></div><div>INTRASOFT TECHNOLOGIES LIMITED</div></div> <div>Registered Office : 502A, Prathamesh, Raghuvanshi Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai 400 013. Tel : 91-22-4004-0008. Fax : 91-22-2490-3123. Email : intrasoft@itlindia.com, Website : www.itlindia.com CIN : L24133MH1996PLC197857</div> <div>STATEMENT OF CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30 JUNE 2021</div> <div>₹ In Lakhs</div>								
PARTICULARS	Quarter Ended				Year Ended			
	30-06-2021	31-03-2021	30-06-2020	31-03-2021	30-06-2021	31-03-2021	30-06-2020	31-03-2021
	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)
Income								
I Revenue from Operations	10338.53	10642.45	21694.86	61313.38				
II Other Income	116.49	42.11	197.12	635.16				
III Total Income (I + II)	10455.02	10684.56	21891.98	61948.54				
IV Expenses								
(a) Cost of Goods Sold	6673.72	6551.51	15840.37	42507.25				
(b) Shipping and Handling Expenses	1192.51	1522.54	2335.08	7234.64				
(c) Sales and Marketing Expenses	1434.00	1470.26	2687.16	7860.08				
(d) Employee Benefit Expenses	432.14	412.31	368.42	1677.32				
(e) Finance Costs	88.15	81.78	97.32	325.14				
(f) Depreciation and Amortisation Expense	34.68	33.95	105.98	281.65				
(g) Other Expenses	293.90	325.04	259.95	1194.51				
Total Expenses	10149.10	10397.39	21694.28	61080.59				
V Profit Before Tax (III - IV)	305.92	287.17	197.70	867.95				
VI Tax expense								
(a) Current Tax	18.01	-10.28	34.88	67.33				
(b) Deferred Tax	-2.92	123.39	-53.03	27.75				
(c) Income Tax (earlier years)	0.00	11.96	0.29	-61.40				
VII Net Profit for the Period (V - VI)	290.83	162.10	215.56	834.27				
VIII Other Comprehensive Income								
(i) Items that will not be reclassified subsequently to Profit or Loss								
Remeasurement benefit of post employment defined benefit obligations	-4.75	16.57	-5.50	0.07				
Income tax effect on above	1.28	-4.50	1.48	-0.07				
(ii) Items that will be reclassified subsequently to Profit or Loss								
Gain on fair value of investments in debt instruments through OCI	8.20	-10.12	16.16	21.68				
Exchange differences on translation of financial statements of foreign operations	81.44	5.46	-2.42	-146.09				
Income tax effect on above	-2.28	2.82	-4.50	-6.03				
IX Total Comprehensive Income for the Period (VII + VIII)	374.72	172.33	220.78	703.83				
X Paid up Share Capital (face value of ₹ 10 each, fully paidup)	1473.17	1473.17	1473.17	1473.17				
XI Reserves excluding revaluation reserve/ Other equity								
XII Earnings per Share (EPS) (₹)								
Basic and diluted EPS	1.97	1.10	1.46	5.66				
XIII Additional Information on Standalone Financial Results is as follows:								
Revenue from Operations	169.48	91.69	208.19	703.34				
Profit/(Loss) before Tax	72.05	-115.39	180.90	302.11				
Profit/(Loss) after Tax	54.25	-106.08	197.79	325.92				
NOTES :								
1. These consolidated financial results have been prepared in accordance with Indian Accounting Standards notified under Section 133 of the Companies Act 2013 ("the Act") read with Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 as amended by the Companies (Indian Accounting Standards) (Amendment) Rules, 2016. These results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 12 August 2021.								
2. Statutory Auditors of the Company have reviewed the results for the quarter ended 30 June 2021. An unmodified conclusion has been issued and the same is being filed with the stock exchanges along with the above results. The financial figures of the last quarter i.e quarter ended 31st March 2021 are the balancing figures between audited figures in respect of the full financial year ended on 31st March 2021 and published year to date figure upto the third quarter i.e 31st December 2020 of the financial year.								
3. As per the requirements of IND AS 108 as notified under Companies (Indian Accounting Standards) Rules 2015 as specified under Section 133 of the Companies Act, no disclosure is required as the Company is operating in single business segment of Internet based delivery of products and services.								
4. The Group has, in the preparation of these consolidated financial statements, considered the possible effects that may result from COVID-19 pandemic, including the recoverability of carrying amounts of financial and non-financial assets. In developing the assumptions relating to the possible future uncertainties in the global economic conditions because of the pandemic, the Group has, at the date of approval of these consolidated financial statements, used internal and external sources of information including credit reports and related information and economic forecasts and expects that the carrying amount of these assets will be recovered in due course of time.								
5. The Indian Parliament has approved the Code on Social Security, 2020 which would impact the contributions by the company towards Provident Fund and Gratuity. The Ministry of Labour and Employment has released draft rules for the Code on Social Security, 2020 on November 13, 2020, and has invited suggestions from stakeholders which are under active consideration by the Ministry. The Company and its Indian subsidiaries will assess the impact and its evaluation once the subject rules are notified and will give appropriate impact in its financial statements in the period in which, the Code becomes effective and the related rules to determine the financial impact are published.								
6. The Consolidated financial results of the Company for the quarter ended 30 June 2021 are available on the Company's website www.itlindia.com.								
For IntraSoft Technologies Ltd. Sd/- Arvind Kajaria Managing Director DIN. 00106901								
Place: Kolkata Dated: 12 August, 2021								

Ex-director seeks to stall \$2.2 bn Paytm IPO

Saxena claims he invested \$27,500 two decades ago but never got shares

Reuters
feedback@livemint.com
NEW DELHI

Paytm's \$2.2 billion initial public offering (IPO) is facing an unusual hurdle—a 71-year-old former director has urged India's markets regulator to stall the offering, alleging he is a co-founder who invested \$27,500 two decades ago but never got shares.

In legal documents seen by Reuters, Paytm says the claim by Ashok Kumar Saxena and allegations of fraud in a police complaint in New Delhi are mischievous attempts to harass the firm. The dispute though is cited under "criminal proceedings" in Paytm's July IPO prospectus filed for regulatory approval.

Saxena denied harassment and said Paytm had a high-profile position that meant a private individual like him was not in a position to harass the company.

Saxena has approached the Securities and Exchange Board of India (SEBI) to stall the IPO, arguing investors could lose money if his claim is proved right, according to a previously unreported complaint seen by Reuters. SEBI did not respond to a request for comment.

Shriram Subramanian of shareholder advisory firm InGovern said the tussle could spark regulatory inquiries and complicate or delay the approval of Paytm's IPO that could value it at up to \$25 billion.

"Sebi will need assurance that it will not impact the company and the public shareholders once listed," Subramanian said.



At the heart of the dispute is a one-page document signed between Ashok Kumar Saxena and Paytm's CEO Vijay Shekhar Sharma (pictured) in 2001.

Irrespective of what the regulator decides, the dispute could become a legal headache ahead of the much-awaited IPO of Paytm, which counts China's Alibaba and Japan's SoftBank among its investors. Neither responded to a request for comment.

At the heart of the dispute is a one-page document signed between Saxena and Paytm's billionaire chief executive officer (CEO), Vijay Shekhar Sharma, in 2001. Seen by Reuters, it says Saxena was to get a 55% equity stake in Paytm's parent, One97 Communications, with Sharma owning the rest. Paytm declined to comment. Sharma did not respond to a request for comment.

Reuters reviewed a 29 June response the company gave to the Delhi Police, where it

says the document was "merely a letter of intent" which "did not materialize into any definitive agreement".

The "Agreement Between Shareholders of One97" paper, was also reproduced by Paytm before police and signed by the two men, shows Paytm's police submission which is not public. Paytm's police filing denies Saxena was a co-founder.

Paytm's rise has been phenomenal, with its app a household name in India for digital payments. The face of the company has been flamboyant CEO Sharma, 43, whose app rivals those run by Google and Walmart. Paytm's incorporation documents in the government database show Saxena as a director of the firm between 2000 and 2004. In its police response, Paytm agrees he was among the first directors of the firm's parent and extended the funds to it. But he "gradually seemed to lose interest.

'Branded content saw a huge uptick in last 6-12 months'

Saumya Tewari
saumya.t@livemint.com
NEW DELHI

Influencer marketing is set to become a major focus for businesses as they venture into branded content to engage their audience deeper, a top Facebook executive said.

"Branded content and influencer marketing have seen a huge uptick in the last 6-12 months," said Arun Srinivas, director of global business group at Facebook India. "Hundreds of creators are available for brands to create branded content in their own languages. For instance, a make-up brand can use make-up artists/creators to promote itself or a fashion brand can leverage a fashion creator to unveil its new range of clothes," he added.

According to Srinivas, ads like that seem more authentic and less scripted and tend to work well with users. "Whenever there is a hallmark of authenticity in ad campaigns, that really works," he said.

Srinivas also said Facebook is working closely with ad regulator Advertising Standards Council of India to ensure transparency in branded content advertisements.

Instagram introduced advertisements on its TikTok-like short video format Reels in June. However, Srinivas said advertisers such as Colgate, Nykaa and Spotify have already been leveraging the Reels format to reach out to their target audiences and achieve high brand recall. "Reels allow brands to build engaging content. It's not about rendering the same creative of 30-second TV ad or 15-second ad because the consumer will not be hooked on to it," he noted.

Facebook claimed that over the last three months, more than 6 million Reels were produced in India, giving brands an opportunity to leverage the format's popularity to connect with users.

"With large-scale content being developed on Reels and many more languages, I'm sure the penetration of Instagram will increase in the country. This will allow businesses that are relevant to these audiences to start exploring the platform. HDFC Bank, for instance, was one of the first to adopt Reels and launch Muh band karo campaign to warn customers about scammers that use personal information of users."



M.P. STATE AGRICULTURAL MARKETING BOARD
OFFICE OF THE CHIEF ENGINEER
26-ARERA HILLS, JAIL ROAD, BHOPAL
E-Mail : encmandiboard17@gmail.com
No./Waste Treatment Plant/Tender/21-22/2416
Bhopal, Dated : 12.08.2021

NOTICE INVITING TENDER

Online Item Rate (Per Acre) E-Tenders are invited in form-F from the eligible bidders for the following works under System Tender Number 2021_MPSAM_154967 so as to be received online up to 5:30 PM on dated 24.08.2021. The tender documents can be obtained online on the <http://mptenders.gov.in> as per the Notice Published on the above Portal and detailed information can also be seen on website www.mpmmandiboard.gov.in (Scope of work : Installation/Setting-up of Waste Treatment Plants, Including Sweeping, Collection of waste from the point of generation, Transportation (as required) to the plant, Processing & Disposal of waste). Hard copy of technical bid documents with EMD & Financial Offer as per Detailed NIT to be received online only. The tender documents can be obtained online on the <http://mptenders.gov.in> as per the Notice Published on the above Portal and detailed information can also be seen on website www.mpmmandiboard.gov.in
Note : Any corrigendum in this NIT, if required, shall be displayed only in our above portal regarding any matter included in this NIT or otherwise. Other details of Construction/Development works and locations & key dates can also be seen on our website

५ विविध

शनिवार, दि. १४ ऑगस्ट २०२१

थोडक्यात

शिवसेनेच्या वतीने वडाळयात मंगळवारी कोव्हॅक्सिन लसीकरण

मुंबई : कोरोनाला रोखण्यासाठी राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेकडून लसीकरण सुरू आहे. लसीकरणाची ही मोहीम अधिक गतिमान करण्यासाठी सामाजिक बांधीलकी जपत पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने शिवसेनेकडून मंगळवार, १७ ऑगस्टला १,५०० जणांचे कोव्हॅक्सिन लसीकरण करण्यात येणार आहे. यासाठी सर एच. एन. रिलायन्स फाऊंडेशनचे सहकार्य लाभले आहे. वडाळा येथील ॲक्वार्थ रूग्णालयात लसीकरण सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजता करण्यात येणार आहे. पहिला डोस मंगळवार १७ ऑगस्टला, तर दुसरा डोस १५ सप्टेंबरला देण्यात येणार आहे. आपली नोंदणी वडाळा शिवसेना शाखा क्रमांक १७८ येथे किंवा ऑनलाइन करावी. अधिक माहितीसाठी ०२२- २४१८१८१ यावर संपर्क साधावा, असे आवाहन नगरसेवक अमेय घोले यांनी केले आहे.

‘रत्नाकर मतकरी मार्ग’ नामफलकाचे उद्या अनावरण



मुंबई : गूढ कथालेखक, कार्दबरीकार, नाटककार, दिग्दर्शक रत्नाकर मतकरी यांचे गेल्या वर्षी

निधन झाले. त्यांच्या स्मरणार्थ दादर पूर्व येथील पारशी कॉलनी रोड नंबर ४ ला रत्नाकर मतकरी यांचे नाव देण्यात आले आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ‘नाटककार रत्नाकर मतकरी मार्ग’ नामफलकाचे अनावरण रविवारी १५ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता होणार आहे. श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांच्या हस्ते नामफलकाचे अनावरण होईल. यावेळी दिग्दर्शक विजय केकरे, मॅजिस्ट्रिक प्रकाशनाचे अशोक कोठावळे, निर्माता राहुल भंडारे, कीर्ती पाठक आणि प्रतिभा मतकरी यांची प्रमुख उपस्थिती असेल. शिवसेना नगरसेवक अमेय घोले या कार्यक्रमाचे निमंत्रक आहेत.



स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईला सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून पोलिसांनी सर्वत्र कसून तपास सुरू केला आहे. या पार्श्वभूमीवर सीएसएमटी स्थानकावर शुक्रवारी रेल्वे पोलिसांनी विशेष घातपातविरोधी तपासणी आयोजित केली होती. यावेळी पोलीस निरीक्षक भगवान डांगे, विष्णू पारकर, पोलीस अंमलदार सी. सी. कासार, बी. डी. इप्पर, उपनिरीक्षक मोहम्मद युनुस खान, टी. आर. मीना, बजरंग नागरगोडे आदी उपस्थित होते.

डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या आठव्या स्मृतिदिनानिमित्त

विवेक जागर प्रबोधन अभियान



मुंबई, दि. १३ (प्रतिनिधी) – महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक व अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यासाठी हौतात्म्य प्राप्त झालेले शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या आठव्या स्मृतिदिनानिमित्त येत्या २० ऑगस्टपासून समितीच्या वतीने राज्यभर ‘विवेक जागर प्रबोधन अभियान’ राबविण्यात येणार आहे.

तसेच हिंदुस्थानी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाप्रारंभानिमित्ताने वैज्ञानिक दृष्टिकोनासाठी स्वातंत्र्याचा उद्घोष करण्यात येणार असल्याचे महाअंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.

शहीद डॉ.नरेंद्र दाभोलकरांच्या आठव्या स्मृतिदिनानिमित्त राज्यभर अभिवादन करण्यात येणार आहे. दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासातील अक्षम्य दिरंगाई व तसेच खऱ्या गुहेगारांचा छडा लावण्यात येत असलेल्या अपयशाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निवेदन देण्यात येणार असल्याचेही अविनाश पाटील यांनी सांगितले. डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घृण खुनाला येत्या २० ऑगस्ट रोजी आठ वर्षे म्हणजे ९६ महिने म्हणून २९२० दिवस पूर्ण होत असल्याने तेवढी निवेदने मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात येणार आहेत. समाजातील विविध क्षेत्रांतील मान्यवर पाठीराखे, हितचिंतक या दिवशी राज्यभरातील ३५० पेक्षा जास्त अंनिसच्या शाखांमधून सकाळी ७ ते ९ या एकाच वेळी आयोजित करण्यात येणाऱ्या ‘मॉर्निंग वॉक’मध्ये सहभागी होणार आहेत. कोरोना काळाचे नियम पाळून मुंबईत आठ ठिकाणी निदर्शने करण्यात येणार आहेत तसेच २० ऑगस्ट हा राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिन म्हणून साजरा करण्यात येणार असून महिनाभर चर्चासत्रे आयोजित करण्यात येणार आहेत. १५ ऑगस्टपासून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त वैज्ञानिक दृष्टिकोनासाठी स्वातंत्र्याचा उद्घोष करण्याचा प्रयत्न होणार आहे. २१ ऑगस्ट ते २१ सप्टेंबरदरम्यान ३६ जिल्ह्यांमधून किमान ७५ प्रबोधनपर व्याख्यानांचे आयोजन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

विक्रोळी, कन्नमवारनगर – १ येथील गजानन चौकाचे सुशोभीकरण आणि नूतनीकरण स्थानिक आमदार सुनील राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक उपेंद्र सावंत यांच्या नगरसेवक विकास निधीतून करण्यात आले. त्याचे उद्घाटन आमदार सुनील राऊत यांच्या हस्ते झाले. यावेळी उपविभागप्रमुख चंद्रशेखर जाधव, उपविभाग संचटिका रश्मी पहुडकर, विधानसभा संधटक परम यादव, शाखाप्रमुख प्रकाश पुजारी, शाखा समन्वयक प्रशांत दास, शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.



‘एक जिल्हा एक पिक’च्या ब्रँडमुळे शेतीमालाला हमीभाव नव्हे, तर हमखास भाव मिळेल

‘ई-पीक पाहणी’ प्रकल्प देशासाठी मार्गदर्शक -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई, दि. १३(प्रतिनिधी)– राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्याचे वैशिष्ट्य ओळखून ‘एक जिल्हा एक पीक’ असा ब्रँड तयार करणे आवश्यक आहे. तरच शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव नाही, तर हमखास भाव मिळेल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले.

स्वातंत्र्यदिनापासून महसूल आणि कृषी विभागाच्या वतीने ‘ई-पीक पाहणी’ हा संयुक्त प्रकल्प राबविण्यात येणार असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सद्माद्री अतिथीगृहावर आयोजित कार्यक्रमात ‘ई-पीक पाहणी’ प्रकल्पाचे ऑनलाइन लोकार्पण करण्यात आले.

प्रत्येक जिल्ह्यात प्रकल्प

टाटा ट्रस्टमार्फत सुरुवातीला हा प्रकल्प अवघ्या दोन जिल्ह्यांत पथदर्शी प्रकल्प म्हणून सुरू करण्यात आला होता. मात्र आता हा प्रकल्प राज्यभरात राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे शेतकरी बांधवांना आपल्या पिकाची माहिती स्वतःच भरणे शक्य होणार आहे असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले.

यावेळी कृषिमंत्री दादाजी भुसे, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, कृषी राज्यमंत्री डॉ.विश्वजित कदम, मुख्य सचिव सीताराम कुंटे व अन्य उपस्थित होते.

कमी वीज वापर असलेल्या २२ हजार ग्राहकांच्या मीटरमध्ये गडबड

■ विविध कारणांमुळे नोंदवला जातोय चुकीचा वीज वापर

मुंबई, दि. १३ (प्रतिनिधी) – कमी वीज वापर असलेल्या २२ हजार ६०३ घरगुती आणि वाणिज्यिक वीज ग्राहकांच्या वीज मीटरमध्ये गडबड आढळली आहे. त्यामुळे महावितरणबरोबरच ग्राहकांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. त्याची दखल घेत महावितरणने संबंधित ग्राहकांचे वीज मीटर तत्काळ बदलण्याचे निर्देश दिले आहेत.

महावितरणचे राज्यभरात जवळपास एक कोटी ८३ लाख घरगुती आणि वाणिज्यिक ग्राहक आहेत. त्यापैकी ४३ लाख ग्राहकांचा वीज वापर ३० युनिटपेक्षा कमी नोंदवला जातो आहे. या पार्श्वभूमीवर महावितरणने कमी वीज वापर असलेल्या ग्राहकांच्या वीज वापराची आणि मीटरची तपासणी करण्याची



मीटरची तपासणी केली आहे. त्यामध्ये तब्बल २२ हजार ६०३ ग्राहकांकडे बसवलेल्या मीटरमध्ये

मीटरमध्ये फेरफार केलेल्या ग्राहकांवरोधात वीजचोरीचा गुन्हा महावितरणने कमी वीज वापर असलेल्या ग्राहकांच्या मीटरची तपासणी केली असता २२ हजार ६०३ मीटरमध्ये गडबड आढळून आली आहे. त्यामध्ये ८४१ ग्राहकांनी वीज मीटरमध्ये फेरफार केल्याचे समोर आले आहे. त्यांच्या विरोधात कलम १३५ नुसार वीजचोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

ग्रामीण महिलांच्या हस्तकलाकृतींना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळणार

मुंबई, दि. १३ (प्रतिनिधी)– ग्रामीण भागातील महिलांनी तयार केलेल्या दर्जेदार वस्तूंना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवून देण्यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळ व आर्थिकीया कंपनी पुढाकार घेणार आहेत. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी पुढाकार घेऊन दोन्ही संस्थांच्या प्रतिनिधींची मंत्रालयात बैठक आयोजित केली होती.

आयकिया या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या नामांकित संस्थेच्या माध्यमातून विविध प्रकारची हस्तशिल्पे, कारागिरीच्या वस्तू, डिझायनर वस्तू यांची विक्री केली जाते. दर्जेदार उत्पादनांना स्थानिक व आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करून देण्याबरोबरच कारागिरांना रोजगार व उत्पन्नाचे साधन मिळवून देण्यावर या संस्थेचा



भर आहे. याच अनुषंगाने महिला आर्थिक विकास महामंडळ काम करते. त्यामुळे दोन्ही संस्थांनी एकत्र येऊन महिला कारागिरांची

कौशल्यवृद्धी, विविध प्रकारच्या अत्युत्तम कलाकुसरीच्या वस्तूंची निर्मिती व जागतिक बाजारपेठ उपलब्धता यावर काम करण्याची तयारी दर्शविली. आयकियासाठी लागणाऱ्या दर्जेदार वस्तू बचत गटातील महिला तयार करतील. त्यांना त्यासाठी योग्य प्रशिक्षण दिले जाईल. दोन्ही संस्था एकत्र आल्याने ग्रामीण महिला कारागिरांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेपर्यंत पोहोचण्याची संधी मिळेल, असा विश्वास यावेळी सुभाष देसाई यांनी व्यक्त केला.

या बैठकीला माविमच्या अध्यक्षा ज्योतीताई ठाकरे, माविमच्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी शर्मा तसेच आयकिया संस्थेच्या सीएफओ प्रीत धुपर व स्वीडिश काऊन्सिल जनरल अर्ना लेकवाल उपस्थित होत्या.

वांद्रे पश्चिम विधानसभेतील युवासेना युवतींच्या पदांकरिता मुलाखती

मुंबई, दि. १३ (प्रतिनिधी) – वांद्रे पश्चिम विधानसभेतील युवासेना युवतींच्या पदांकरिता नेमणुका करण्यात येत असून सर्व पदांकरिता मुलाखती घेण्यात येणार आहेत. युवासेनेचा पदाधिकारी होण्यास इच्छुक असणाऱ्यांनी युवासेनेचा सक्रिय सदस्य असणे आवश्यक आहे.

येत्या सोमवारी १६ ऑगस्ट २०२१ रोजी सांताक्रूझ खेतवाडी येथील फिरोजशहा मेहता रोडवरील शिवसेना शाखा क्र. ९७ येथे सायं. ५ ते ९ वाजेपर्यंत या मुलाखती घेण्यात येणार आहेत. तरी इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीपूर्वी एक तास अगोदर उपस्थित राहावे तसेच येताना आपले छायाचित्र सोबत आणावे. इच्छुक कार्यकर्त्यांसाठी माहिती अर्ज सदर मुलाखती ठिकाणी ठेवण्यात येतील, अशी माहिती युवासेना मध्यवर्ती कार्यालयाने दिली आहे.



इंद्रासॉफ्ट टेक्नोलॉजी लिमिटेड

नोंदणी ऑफिस: ५०२ए, प्रथमेश, रघुवंशी मिल्स कंपाऊंड, सेनापती बापट मार्ग, लोअर पॅले, मुंबई ४०००१३.
दूर: ९१-२२-२००४-०००८, फॅक्स : ९१-२२-२२९०-३१३३, ई-मेल : intrasoft@india.com
संकेतस्थळ : www.itindia.com
सीआयएन : एल२४३३एमएच२९९६ वॉल्यूम११७८५७
३० जून २०२१ रोजी संपलेल्या त्रैमासिकासाठी एकत्रित लेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचा आखडा

तपशील	र. लाखांमध्ये			
	संपलेले त्रैमासिक		संपलेले वर्ष	
	३०-०६-२०२१ (अलेखापरिक्षित)	३१-०३-२०२१ (लेखापरिक्षित)	३०-०६-२०२१ (अलेखापरिक्षित)	३१-०३-२०२१ (लेखापरिक्षित)
उत्पन्न				
I कार्यामधून महसूल	१०२३८.५३	१०६४२.७५	२१६९४.८६	६१३१३.३८
II अन्य उत्पन्न	११९.४९	४२.११	११७.९२	६३५.१६
III एकूण उत्पन्न (I+II)	१०३५८.०२	१०६८४.८६	२१८११.७८	६१९४८.५४
IV खर्च				
(ए) विक्री झालेल्या सामानांचे मूल्य	६६७३.७२	६५५१.५१	१५८०.४७	४२५०.७५
(बी) वाहक आणि श्र्तावली खर्च	१११२.५१	१५२२.५४	२३३५.०८	७३२४.६४
(सी) विक्री आणि पणन खर्च	१४३४.००	१७४०.२६	२६८७.१६	७६००.०८
(डी) कर्मचारी हित खर्च	३१३.४४	३६२.३१	३६८.४२	१४७९.३२
(ई) वित्तीय शुल्क	८४.१५	८१.७८	१७.३२	३२५.४४
(एफ) घसारा आणि ऋणमुक्ती	३१.६८	३३.९५	१०५.९८	८०१.६५
(जी) अन्य खर्च	२९३.१०	३५५.०४	२५१.९५	६१९४.५१
एकूण खर्च	१०४१४.१०	१०३७७.३९	२१६९४.२८	६१०८०.५९
V कर पूर्व नफा	३०५.९२	२८७.४७	११७.७०	८६७.९५
VI कर खर्च				
(ए) चालू कर	१८.०१	- १०.२८	३८.६८	६७.३३
(बी) वसूल कर	- १.२२	१२३.७३	- ५३.०३	२२.७५
(सी) आयकर (अगोदरच्या वर्षासाठी)	०.००	११.९६	२०.२९	- ६१.४०
VII कालावधीसाठी निव्वळ नफा (V-VI)	२९०.८३	१६४.१०	२१५.५६	८३४.२७
VIII अन्य संकेतक उपपत्र				
(I) परिभाषित सेवायोजन उपात बंधनाच्या पक्षात लाभ पुनर्मांजणी नफा किंवा तोट्याच्या पक्षात पुनर्वर्गीकृत कार्यापत न आलेल्या बाबी उपरोक्त वॉल आयकर परिणाम	- ४.७५	१६.५७	- ५.५०	०.७७
(II) ओसीआय द्वारे कर्ज दस्तावेजामधील गुंनवपुकीच्या निव्वळ मूल्यावरील लाभ किंवा तोट्याच्या पक्षात पुनर्वर्गीकृत केलेल्या बाबी परदेशी कार्यामधील आर्थिक निवेदनाच्या व्यवहारामधील विनिमय तफावत उपरोक्त वरील आयकर परिणाम	८.२०	- १०.१२	१६.१६	२१.६८
	८१.४४	५.६६	- २.४२	- १४६.०९
	-२.२८	२.८२	४.५०	-६.०३
IX कालावधीसाठी एकूण सर्वकृप उत्पन्न (VII + VIII)	३७७.७२	१७४.३३	२२०.७८	७७३.८३
X भ्रष्टाण केलीले समभाग भांडवल (पुर्ण भारणा केलेले र. १० प्रत्येकी दर्शनी मूल्य)	१४७३.१७	१४७३.१७	१४७३.१७	१४७३.१७
XI पुनर्मूल्यांकित राखील वगळता राखील / अन्य समभाग				
XII प्रती समभाग उत्पन्न (डूपीएस) (र)	१.९७	१.१०	१.४६	५.६६
XIII एकूमेव वित्तीय निष्कर्षांमधील अतिरिक्त माहिती				
कार्यामधून महसूल	१६९.४८	११.६९	२०८.१९	७०३.३४
कर पूर्व नफा/ (तोटा)	७२.०५	- ११५.३९	१८०.९९	३०२.११
कर पक्षात नफा / (तोटा)	५४.२५	- १०६.७८	१९७.७९	३२३.२२

टिपा:

१. हे एकत्रित वित्तीय निष्कर्ष, कंपनी (भारतीय लेखांकन प्रमाण) नियमावली, २०१५ सह वाचल्या जाणाऱ्या कंपनी कायदा २०१३ ('कायदा') च्या कलम १३३, कंपनी (भारतीय लेखांकन प्रमाण) (फेरफार), नियमावली, २०१६ च्या द्वारे फेरफार करण्यात आलेल्या आणि (‘कायदा’) अंतर्गत अधिषुचित करण्यात आलेल्या भारतीय लेखांकन प्रमाणाच्या मान्यतेच्या अनुसार तयार करण्यात आले आहेत. सदर निष्कर्षांचे लेखा समितीद्वारे समीक्षण करण्यात आले आहे आणि संचालक मंडळाद्वारे १२ ऑगस्ट २०२१ रोजी झालेल्या त्यांच्या सभेमध्ये संमत करण्यात आले आहेत.
२. ३० जून २०२१ रोजी संपलेल्या त्रैमासिकासाठी निष्कर्षांचे कंपनीच्या संवैधानिक लेखा समितीद्वारे परीक्षण करण्यात आले आहे. कोणताही बदल नसलेला परीक्षण अहवाल जारी करण्यात आला आहे आणि उपरोक्त निष्कर्षांसोबत स्टॉक एक्स्चेंजमध्ये सादर करण्यात आला आहे. गत त्रैमासिकाचे म्हणजेच ३१ मार्च २०२१ रोजी संपलेले त्रैमासिकाचे वित्तीय आकडे हे ३१ मार्च २०२१ रोजी संपलेल्या पूर्ण आर्थिक वर्षाच्या संदर्भात लेखापरीक्षित आकड्यांमधील समतोल साधणारे आकडे आहेत आणि चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या त्रैमासिकाचे म्हणजेच ३१ डिसेंबर २०२० रोजी संपलेल्या त्रैमासिकाच्या प्रसिद्ध झालेल्या दिनांकापर्यंतचे आकडे आहेत.
३. कंपनी कायद्याच्या कलम १३३ च्या अंतर्गत नमूद करण्यात आल्यानुसार कंपनी (भारतीय लेखांकन प्रमाण) नियमावली २०१५ अंतर्गत अधिषुचित करण्यात आलेल्या इंड एस १०८ च्या गरजांच्या अनुसार उत्पादन आणि सेवांच्या आपूर्तीसाठी इंटरनेट आधारित विभागांमध्येच कार्यरत असल्याने खुलासा आवश्यक नाही.
४. समुहाने सदर एकत्रित वित्तीय निवेदन तयार करताना आर्थिक आणि विपर आर्थिक संपत्तीच्या वस्तुलीयोग्य रकमेच्या सोबत कोविड-१९ महामारीच्या मुळे होऊ शकणाऱ्या परिणामांचा विचार केला आहे. महामारीच्या हिस्सेदारांकडून प्रस्ताव मागविले आहेत. कंपनी आणि त्यांच्या भारतामधील उप कंपन्या विषयांकित नियमावली अधिषुचित झाल्यावरून त्याचा होणाऱ्या परिणामांचा अभ्यास आणि मूल्यांकन करून ज्या कालावधीपासून संहितेची अंमलबजावणी करण्यात येईल त्या कालावधीमधील आर्थिक निवेदनामधील योग्य परिणाम, संहितेची अंमलबजावणी झाल्यानंतर प्रसिद्ध करण्यात येईल.
५. भारतीय संसदेने, सामाजिक सुरक्षा, २०२० विधेयक संमत केले आहे ज्याचा परिणाम कंपनीच्या वतीने भविष्य निर्वाह निधी आणि उत्पादनावर होण्याची शक्यता आहे. श्रम आणि रोजगार मंत्रालयाने सामाजिक सुरक्षा, २०२० संहितेसाठी नोव्हेंबर १३, २०२० रोजी नियमांचा मसुदा जारी केला आहे आणि मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यवाही असलेल्या हिस्सेदारांकडून प्रस्ताव मागविले आहेत. कंपनी आणि त्यांच्या भारतामधील उप कंपन्या विषयांकित नियमावली अधिषुचित झाल्यावरून त्याचा होणाऱ्या परिणामांचा अभ्यास आणि मूल्यांकन करून ज्या कालावधीपासून संहितेची अंमलबजावणी करण्यात येईल त्या कालावधीमधील आर्थिक निवेदनामधील योग्य परिणाम, संहितेची अंमलबजावणी झाल्यानंतर प्रसिद्ध करण्यात येईल.
६. ३० जून २०२१ रोजी संपलेल्या त्रैमासिकासाठी एकत्रित वित्तीय निष्कर्ष कंपनीच्या www.itindia.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

इंद्रासॉफ्ट टेक्नोलॉजीस लिमिटेड करिता

अरविंद कजागीरिया

व्यवस्थापकीय संचालक

डीआयएनः ००१०६०१९

ठिकाण: कोलकाता
दिनांकित: १२ ऑगस्ट, २०२१

३० जून २०२१ रोजी संपलेल्या त्रैमासिक आणि वर्षासाठी लेखापरीक्षित वित्तीय निष्कर्ष डाऊनलोड करण्यासाठी हा क्यूआर कोड स्कॅन करा.